

## “एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार”, खासदार ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

### उद्भव ठाकरेना मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची मोठी चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे 'ऑपरेशन टायगर' राबविले जात असल्याचे सांगितले जाते. उद्भव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे. मात्र, या सहा खासदारांमध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश असल्याचे त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा होत आहे.

यातच दोन दिवसांत आपण कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका जाहीर करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले होते. यानंतर आज ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अखेर मोठी घोषणा केली आहे.

“आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असून यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत”, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे उद्भव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती केली होती की आपण या ठिकाणी उपस्थित राहावा. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. मी सर्वांशी चर्चा केली, सर्वांची मतं जाणून घेतली आहेत. आता मी थोडीशी **पान 3 वर**



## शरीरासोबतच मन स्वाथ्यासाठी योग हे उत्तम साधन ना. पंकजाताई मुंडे यांचा मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास

मुंबई दि. 21 - योगा हे एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा आपण सुटू देऊ शकतो, शरीराला जसा व्यायाम आवश्यक आहे, तसाच मनाला देखील व्यायामाची गरज आहे आणि त्यासाठी योग हे उत्तम माध्यम आहे, त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पवई येथे महिलांसमवेत योगाभ्यास करून ना. पंकजाताईनी आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.

पवई (मुंबई) येथील निसर्ग उद्यान रामबाग येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबईच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शक करताना त्या बोलत होत्या. मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती योजना ठोकळे यावेळी उपस्थित होत्या.

आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्त्वपूर्ण साधन आहे. **पान 3 वर**



## आज ठळक पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याची त्यांनी यावेळी म्हटलं. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यंदा महाराष्ट्रावर अलू निनेचं संकट आहे. सरकारने आधीच याबाबत माहिती दिली आहे, महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो असंही सरकारने म्हटलं आहे, परंतु मग अलू निनेच्यो पार्श्वभूमीवर आतापर्यंत सरकारने काय तयारी केली? असा सवाल यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे, कार्यपद्धती सुधारण्यापलिकडे हे सरकार गेलं असल्याचं यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात शेतकऱ्यांच्या कोणत्याही भावाला हमीभाव नाहीये, **पान 3 वर**



## जिल्ह्यातील 81 लघु प्रकल्प पडले कोरडे

### जून अर्धा संपला; पावसाची दडी; भीषण पाणीटंचाईचे संकट, प्रशासनाकडून उपाययोजना

जिल्ह्यात एकूण 173 मध्यम व लघु प्रकल्प असून त्यामध्ये केवळ 17.25 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी 81 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. केवळ 13 प्रकल्पांमध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक असल्याचे चित्र आहे. पाण्याभावी ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सध्या 12 गावे **पान 3 वर**

ब्रीड : एल निनेचा प्रभाव आणि जून महिना अर्धा उलटूनही पावसाने दिलेली दडी यामुळे ब्रीड जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला असून, सध्या केवळ 16.11 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी प्रशासनासह शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.



## तरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा - जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

### ब्रीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रोजी सकाळी 6:30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे सामूहिक योग व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक पदावरून जिल्हाधिकारी जॉन्सन बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह जिल्हातील विविध प्रशासकीय **पान 3 वर**

ब्रीड, दि. 21 (जिमाका):- केवळ योग दिनानिमित्त एक दिवस योग न करता, प्रत्येकाने दररोज योगासने केली पाहिजेत. नवीन येणाऱ्या पिढीला, विद्यार्थ्यांना तसेच तरुणांना योगाच्या माध्यमातून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुटू देता येते, हा संदेश देणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ब्रीड यांच्या वतीने रविवार दि. 21 जून 2026



## मन स्वाथ्यासाठी योग हेच सर्वोत्तम साधन - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी

### आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर परिषदेच्या वतीने आयोजित योगाभ्यास व योगासन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर परिषदेच्या वतीने आयोजित योगाभ्यास व योगासन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिजामाता उद्यान येथे आयोजित योग शिबीर व योगासन स्पर्धेसाठी नागरीक, महिलांसमवेत योगाभ्यास करून नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव **पान 3 वर**

परळी वैजनाथ दि. 21। प्रतिनिधी - सुटू देऊ शकतो. मनाला देखील व्यायामाची शरीरासह मन आणि आत्मा आपण योगाने गरज आहे आणि त्यासाठी योग हे उत्तम माध्यम



## मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक निर्णय, 'ते' विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

महिला या शेतीची कामे करतात मात्र त्यांना शेतकरी म्हणून गृहीत धरले जात नाही. मात्र, या अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक मांडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत, असे देखिल ते म्हणाले. आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायला तयार आहोत, असे देखिल त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, विरोधकांनी राजकारण केलं तर त्यांना राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल. तीन आठवणे पावसाळी अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करू, असे देखिल ते म्हणाले. सरकारने विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, महाविकास आघाडीचे आज पत्रकार परिषद झाली. त्यामुळे चहापानावर **पान 3 वर**



## केज मध्ये थरार, भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!

### टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारारस्थान मृत्यू, आरोपाच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको!

केज प्रतिनिधी/रोहन गलांडे केज तालुक्यातील टाकळी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय तरुणावरच धारदार शस्त्राने **पान 3 वर**

हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींच्या तात्काळ अटकेच्या **पान 3 वर**



## प्रभू वैद्यनाथांच्या पावन भूमीला पर्यावरण समृद्ध करण्यासाठी एकजूट व्हा - जलनायक मयंक गांधी

### गुरुपौर्णिमेनिमित्त 25 लाख वृक्ष लागवड व संवर्धन अभियान; परळीला हिरवेगार करण्याचा संकल्प

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि विकासच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने **पान 3 वर**

गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर 23 ते 29 जुलै दरम्यान राज्यभरात 25 लाख वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या नियोजनासाठी परळी वैजनाथ येथील जिजामाता उद्यानात जलनायक मयंक गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी **पान 3 वर**




## नियमित योग हीच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली- दीपक तांदळे

### संस्कार प्राथमिक शाळा, पद्मावती विभाग येथे 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा

परळी प्रतिनिधी :- संस्कार प्राथमिक शाळा, पद्मावती विभाग येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो.

यार्षीची 'निरोगी आयुष्यासाठी योग' ही संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पद्मावती शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी के. विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. केलस तांदळे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री. दीपक तांदळे सर, पर्यवेक्षक इंगळे सर, दैठणेकर सर तसेच योगशिक्षक श्री. गोपनपाळे सर उपस्थित होते. यावेळी योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. **पान 3 वर**



### राष्ट्रसंत श्री भगवान बाबा मंदिराच्या विकासासाठी यशवंत (राजेभाऊ) तिडके यांची 11 लाखांची भरीव मदत

भोगलवाडी (बाबुराव तिडके) प्रतिनिधी :

भोगलवाडी (ता. धारूर) येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी जिल्हाधिकारी श्री यशवंत (राजेभाऊ) विठ्ठलराव तिडके यांनी 11 लाख रुपयांची भरीव देणगी जाहीर करून सामाजिक व धार्मिक कार्यप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि विविध धार्मिक उपक्रमांच्या आरणीसाठी ही देणगी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निधीमुळे मंदिराच्या विकासकामांना गती मिळणार असून परिसर अधिक सुशोभित व आकर्षक बनण्यास मदत होणार आहे.

समाजहिताच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री. तिडके यांनी केलेल्या या योगदानामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उदार निर्णयाचे

मंदिर विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आणि भगवान बाबांचे भक्तांकडून विशेष स्वागत करण्यात येत आहे. देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ग्रामस्थांनी सांगितले की, "श्री यशवंत (राजेभाऊ) तिडके यांनी दिलेली 11 लाख रुपयांची देणगी मंदिराच्या विकासासाठी मोठा आधार ठरणार आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक प्रलंबित कामांना चालना मिळेल. गावकरी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सदैव ऋणी राहतील."

दारुणा, श्री. तिडके यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे इतर दानशूर व्यक्तींनाही धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंदिर विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या कार्याशी जोडलेली ही देणगी भाविकांसाठीही आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरत आहे.

### बीड जिल्हा मध्ये कृषी केंद्रावर पक्के बिल मिळना" शेतकरी ग्राहकांची लूट " अनिल बोर्डे



गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकाच्या खरेदीवर पक्के बिल दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहकांची लूट होत आहे असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांना निवेदन सादर केले आहे

त्यात म्हटले आहे की पक्की पावती नसल्याने निकृष्ट बियाणे न उपलब्ध असल्याने तक्रार करता येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहकांचे लाखोचे नुकसान होते. पावती नसल्याचा गैरफायदा घेऊन केंद्र चालक एमआरपी पेक्षा किंवा शासनाचे निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारतात व शासकीय अनुदान शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 व जीएसटी कायदा 2017 नुसार 200 पेक्षा जास्त खरेदीवर पक्के बिल देणे बंधनकारक आहे. तरीही नियम धाड्यावर बसवले जात आहेत, असे बोर्डे म्हणाले.

सर्व कृषी केंद्राची तपासणी मोहीम राबवावी. पावती न देणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करावा. खरीप हंगामात बी- बियाणे स्वताची कुत्रिम टंचाई होऊ नये. शेतकरी ग्राहकांना बोगस, बी बियाणे व खते मिळणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

तरी या निवेदनावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील कृषी केंद्राकरिता योग्य त्या सूचना घ्याव्यात व वेळोवेळी कृषी केंद्राची तपासणी करून शेतकरी ग्राहकांना शासन निर्धारित दराप्रमाणे बी बियाणाचा व खते औषधे यांचा पुरवठा करण्यात यावा जेणेकरून शेतकरी ग्राहकांना आर्थिक फटका बसणार नाही याची दक्षता कृषी विभागाचे घ्यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली आहे.

निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना सादर करण्यात आली आहे, बीड जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषद कक्षाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

### योगदिनानिमित्त मनोज लोखंडे यांचे मार्गदर्शन

किल्लेधारूर दि.21 (प्रतिनिधी) किल्ले धारूर या ठिकाणी आर्ट अँड कॉमर्स सायन्स महाविद्यालयामध्ये उद्या (सोमवार दि.22) अकरा वाजता श्री मनोज लोखंडे यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याची मार्गदर्शन होणार

आहे.अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन होणार आहे जीवनासाठी एक नवी दिशा नक्कीच यामधून विद्यार्थ्यांना मिळेल ही खात्री आहे करिता सर्व विद्यार्थ्यांनी उद्या दिनांक अकरा वाजता महाविद्यालयामध्ये हजर राहून याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

परळी संघर्षनेता एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर Parlisangharshneta.in या ई-पेपर साईटवर जाऊन आपली बातमी स्वतंत्र उपलब्ध करून घेऊ शकता...! बातमी व जाहिराती क्विटा त्वरित संपर्क करा 9881265102

# जागतिक संघर्षाची किंमत : भारतीय शेतकरी, महिला आणि युवकांवरील परिणाम

डॉ. भारत कऱ्हाड



अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील महागाई, रोजगार, ऊर्जा सुरक्षा आणि सामाजिक स्थैर्याची नवी आव्हाने याचा आढावा घेणारा लेख

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील राजकीय किंवा लष्करी वाद नाही. आजच्या परस्परवलंबी जगात कोणत्याही प्रदेशातील संघर्षाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम संपूर्ण जगावर उमटत असतात. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांच्या अहवालांमध्ये ऊर्जा बाजारातील अस्थिरता ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची जोखीम मानली गेली आहे. मध्यपूर्व हा जगातील खनिज तेलाचा सर्वात महत्त्वाचा प्रदेश असल्यामुळे तेथील तणावाचा परिणाम थेट तेलाच्या किंमतीवर होतो. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या खनिज तेलावर अवलंबून असल्याने अशा संघर्षाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर

आणि पर्यायाने शेतकरी, महिला व युवकांच्या जीवनावर होऊ शकतात.

भारताची परराष्ट्र नीती पारंपरिकपणे संतुलित आणि व्यावहारिक राहिली आहे. भारताचे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी महत्त्वाचे आर्थिक, राजनैतिक आणि सामरिक संबंध आहेत. त्यामुळे भारताने नेहमीच संवाद, शांतता आणि स्थैर्य यांना प्राधान्य दिले आहे. तथापि, जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि वित्तीय बाजारपेठांशी भारत जोडलेला असल्याने आंतरराष्ट्रीय संघर्षाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होणे अपरिहार्य ठरते.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रावर अशा संघर्षाचा सर्वप्रथम आर्थिक परिणाम जाणवू शकतो. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील बहुतांश यंत्रिक शेती डिझेलवर चालणाऱ्या साधनांवर अवलंबून आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, कापणी यंत्रे आणि कृषी उत्पादनांची वाहतूक यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागते. तेलाच्या किंमती वाढल्यास डिझेल महाग होते आणि उत्पादन खर्च वाढतो. याशिवाय रासायनिक खातांच्या वायूच्या किंमती वाढल्यास खातांचे दरही वाढू शकतात.

शेतकऱ्यांच्या अडचणी येथेच संपत नाहीत. वाढलेला उत्पादन खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचताना अनेकदा शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही. आर्थिक सर्वेक्षण आणि नाबाईच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसंबंधी अहवालांमध्ये उत्पादन खर्च आणि शेतमालाला

मिळणारा भाव यातील तफावत हा भारतीय शेतीसमोरील मोठा प्रश्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघर्षामुळे वाढतूक खर्च वाढल्यास कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा खर्चही वाढतो. कृषी निर्यातीवर परिणाम झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊ शकते. याचा सर्वाधिक फटका लघु व सीमांत शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असते.

महिलांवरील परिणाम अधिक सूक्ष्म परंतु गंभीर असतात. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या विविध अहवालांनुसार आर्थिक संकटांचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या दैनंदिन जीवनावर आणि कुटुंब व्यवस्थापनावर होतो. भारतातील अनेक कुटुंबांमध्ये घरगुती अर्थसंकल्पाचे नियोजन महिलांचे करताना इंधन, अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य सेवा आणि वाहतूक यांवरील खर्च वाढल्यास घरखर्च सांभाळणे अधिक कठीण होते.

ग्रामीण भागातील महिला बचतगट, स्वयंरोजगार उपक्रम आणि सूक्ष्म उद्योग यांनाही वाढत्या खर्चाचा फटका बसू शकतो. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. आर्थिक मंदी किंवा उद्योगांवरील दबावामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्यास महिलांवर त्याचा त्वरित परिणाम होतो. अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की आर्थिक संकटाच्या काळात महिलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणासंबंधी गरजा अनेकदा दुय्यम ठरतात. त्यामुळे

सामाजिक विषमता वाढण्याचा धोका निर्माण होतो.

युवकांसाठी अमेरिका-इराण संघर्षाचे परिणाम रोजगार, शिक्षण आणि करिअरच्या संधींशी संबंधित असू शकतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) रोजगारविषयक अहवालांमध्ये जागतिक आर्थिक मंदीचा सर्वाधिक परिणाम नव्याने रोजगार बाजारात प्रवेश करणाऱ्या युवकांवर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. दरवर्षी लाखो युवक रोजगाराच्या शोधात बाजारपेठेत प्रवेश करतात. अशा वेळी जागतिक गुंतवणुकीचा वेग मंदावल्यास रोजगारनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, पर्यटन, निर्यात आणि सेवा क्षेत्रे ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहेत. या क्षेत्रांतील मंदीचा परिणाम भारतीय युवकांच्या रोजगार संधींवर होऊ शकतो. मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये भारतीय युवक नोकरी करतात. त्या प्रदेशातील अस्थिरतेमुळे रोजगार, स्थलांतर आणि परकीय चलनाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. स्टार्टअप क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यास उद्योजकतेच्या संधीनाही फटका बसू शकतो.

तथापि, या परिस्थितीत काही नवीन संधीदेखील निर्माण होऊ शकतात. नैतिक अयोग्य, कौशल्य विकास मंत्रालय आणि विविध उद्योग अहवालांनुसार

संरक्षण उद्योग, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा आणि संशोधन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. भारताने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संरक्षण उत्पादन, ऊर्जा स्वावलंबन आणि तंत्रज्ञान विकासावर भर दिला आहे. त्यामुळे बदलत्या जागतिक परिस्थितीत युवकांनी नव्या कौशल्यांकडे वळणे आवश्यक ठरते.

या संघर्षाचा व्यापक परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालांमध्ये तेलाच्या वाढत्या किंमती महागाई वाढविण्याचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तेल महाग झाल्यास वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा उत्पादन खर्च वाढतो आणि वस्तू व सेवांच्या किंमती वाढतात. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खरेदी क्षमतेवर होतो. सरकारलाही अनुदाने, सामाजिक योजना आणि विकासकामांसाठी अधिक आर्थिक संसाधने खर्च करावी लागतात.

मात्र प्रत्येक संकटात संधी दडलेली असते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था आणि नैतिक अयोग्य यांच्या अहवालांमध्ये भारताने सौरऊर्जा, पवनऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैवइंधन यांसारख्या पर्यायांकडे वेगाने वाटचाल करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सौरपंप, ऊर्जा बचत तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित शेतीचे पर्याय महत्त्वाचे ठरू शकतात. महिलांसाठी डिजिटल

उद्योजकता आणि ई-कॉमर्सच्या संधी वाढू शकतात. युवकांसाठी संशोधन, नवोपक्रम आणि हरित तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन करिअर मार्ग उपलब्ध होऊ शकतात.

अमेरिका-इराण संघर्ष हा भारताने निर्माण केलेला नाही, परंतु त्याचे परिणाम भारताला भोगावे लागू शकतात. वाढती महागाई, ऊर्जा सुरक्षेचे प्रश्न, रोजगारावरील दबाव आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता यांचा सर्वाधिक परिणाम शेतकरी, महिला आणि युवक या घटकांवर होण्याची शक्यता असते. मात्र प्रत्येक संकटात संधी दडलेली असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि नैतिक अयोग्य यांच्या अहवालांमध्ये दीर्घकालीन विकासासाठी ऊर्जा आत्मनिर्भरता, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण आणि समावेशक आर्थिक वाढ यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. जागतिक संघर्षाच्या या अस्थिर काळात आर्थिक लवचिकता, सामाजिक एकामत्ता आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणे यांच्याच बळावर भारत सुरक्षित, सक्षम आणि प्रगत राहू शकतो. शेतकरी, महिला आणि युवक या देशाच्या विकासाच्या तीन प्रमुख शक्ती आहेत. त्यांचे सक्षमीकरण हेच कोणत्याही जागतिक संकटाला उत्तर देण्याचे सर्वात प्रभावी साधन ठरू शकते.

डॉ. भारत कऱ्हाड, प्राचार्य, वराडकर महाविद्यालय, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

संघर्षात्मक जीवनामध्ये योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अधिक वेगवान झाले असले तरी मानसिक तणाव, एकाकीपणा आणि असंतुलन यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग व्यक्तीला आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करतो. योगामुळे व्यक्तीचे केवळ आरोग्यच सुधारत नाही, तर समाजामध्ये शांतता, सहकार्य आणि मानवतावादी मूल्येही बळकट होतात.

निष्कर्षतः, योगविद्या ही भारताने मानवजातीला दिलेली एक अद्वितीय आणि अमूल्य ज्ञानशाखा आहे. योगाने शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक उन्नती यांचा समन्वय साधणारा जीवनमार्ग जगासमोर ठेवला आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक योगाचा स्वीकार करीत आहेत आणि त्यातून जीवनाचा नवा अर्थ शोधत आहेत. त्यामुळे योगविद्या ही मानवकल्याणासाठी भारताचे वैश्विक योगदान असून ती भारताच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे प्रभावी प्रतीक आहे.

डॉ. भारत कऱ्हाड, प्राचार्य, वराडकर महाविद्यालय दापोली, जिल्हा रत्नागिरी.

डॉ. भारत कऱ्हाड



भारत हा प्राचीन काळापासून ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचे केंद्र राहिला आहे. भारतीय संस्कृतीने जगाला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या आहेत. शून्याचा शोध, आयुर्वेद, ध्यान, अध्यात्म आणि योगविद्या या त्यांपैकी काही महत्त्वाच्या देणग्या आहेत. यांपैकी योगविद्या ही अशी ज्ञानशाखा आहे की जिने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखविला आहे. आज योग ही केवळ भारतीय परंपरा नसून एक जागतिक चळवळ बनली आहे. जगातील कोट्यवधी लोक योगाचा स्वीकार करून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे योगविद्या ही मानवकल्याणासाठी भारताचे एक महत्त्वपूर्ण वैश्विक योगदान मानली जाते.

योगाची परंपरा भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि योगसूत्रे या भारतीय ज्ञानपरंपरेतील ग्रंथांमध्ये योगविद्येचा विकसित परंपरा दिसून येतो. उपनिषदांमध्ये आत्मज्ञान, आत्मसंयम आणि ध्यान यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या महिषी योगमार्गांचे विवेचन आढळते. विदर्भ पंतजली यांनी योगसूत्र या ग्रंथाद्वारे योगशास्त्राचे सुसूत्रीकरण केले. त्यांनी मांडलेला अष्टांग योग आजही योगविद्येचा मूलभूत आधार मानला जातो.

योग हा शब्द संस्कृतमधील 'युज्' या धातूपासून निर्माण झाला असून त्याचा अर्थ जोडणे किंवा एकामत्ता

## मानवकल्याणासाठी भारताचे वैश्विक योगदान

साधणे असा होतो. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समन्वय निर्माण करण्याची प्रक्रिया होय. योग ही केवळ शारीरिक व्यायामपद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. मानवी व्यक्तिमत्त्वाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचा विकास घडवून आणण्याची क्षमता योगामध्ये आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळातील ऋषी-मुनींनी योगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग शोधला. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आत्मसंयम, सदाचार, शिस्त, संयम आणि मानसिक स्थैर्य यांना विशेष महत्त्व देण्यात आले असून या सर्व मूल्यांची जोपासना योगाद्वारे होते. त्यामुळे योग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंद यांनी योगाचा जागतिक प्रसार करण्यामध्ये ऐतिहासिक भूमिका बजावली. सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी भारतीय अध्यात्म आणि योगपरंपरेचा प्रभावी परिचय करून दिला. त्यांच्या विचारांमुळे पाश्चात्य जगामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल आणि योगाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर परमहंस योगानंद, श्री अरविंद, बी. के. एस. अयंगर, पट्टाभूमी जोर्डिस, महर्षी महेश योगी आणि इतर अनेक योगाचार्यांनी जगभर योगाचा प्रसार केला. आज अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इतर अनेक देशांमध्ये हजारो योगकेंद्रे कार्यरत आहेत.

योगाच्या जागतिक स्वीकारामागे त्याची वैज्ञानिक उपयुक्तता हे एक महत्त्वाचे कारण आहे. आधुनिक जीवनेशेलीमुळे ताणतणाव, नैराश्य, चिंता, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. योगाच्या जागतिक महत्त्वाची अशा परिस्थितीत योग आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. नियमित योगाभ्यासामुळे

शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसनक्रिया कार्यक्षम बनते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, तर ध्यानामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता विकसित होते.

आधुनिक वैद्यकीय संशोधनानेही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत. विविध संशोधनामधून असे दिसून आले आहे की नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते. कोविड-19 महामारीच्या काळातही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत. विविध संशोधनामधून असे दिसून आले आहे की नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते. कोविड-19 महामारीच्या काळातही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत.

विविध संशोधनामधून असे दिसून आले आहे की नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते. कोविड-19 महामारीच्या काळातही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत.

योगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशकता. योग कोणत्याही धर्म, जात, भाषा किंवा राष्ट्रपुरुता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. योग मानवाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि जीवनामध्ये संतुलन निर्माण करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे जगभरातील विविध संस्कृतींमध्ये योगाचा सहज स्वीकार झाला आहे.

योगाच्या जागतिक महत्त्वाची अशा परिस्थितीत योग आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. नियमित योगाभ्यासामुळे



शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसनक्रिया कार्यक्षम बनते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, तर ध्यानामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता विकसित होते.

आधुनिक वैद्यकीय संशोधनानेही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत. विविध संशोधनामधून असे दिसून आले आहे की नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते. कोविड-19 महामारीच्या काळातही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत.

योगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशकता. योग कोणत्याही धर्म, जात, भाषा किंवा राष्ट्रपुरुता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. योग मानवाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि जीवनामध्ये संतुलन निर्माण करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे जगभरातील विविध संस्कृतींमध्ये योगाचा सहज स्वीकार झाला आहे.

योगाच्या जागतिक महत्त्वाची अशा परिस्थितीत योग आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. नियमित योगाभ्यासामुळे

जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला. या ठरावाला 177 सदस्य राष्ट्रांचे सहप्रामोदकत्व मिळाले, आणि यासाठी युनायटेड नेशन्स इतिहासातील एक उल्लेखनीय घटना मानली जाते. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी जगातील शेकडो देशांमध्ये योग दिनाचे आयोजन केले जाते. यामुळे योगाच्या माध्यमातून भारताचे दिलेला आरोग्य, शांती आणि मानवकल्याणाचा संदेश अधिक व्यापक झाला आहे.

सन 2016 मध्ये UNESCO ने योगाचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशांमध्ये समावेश केला. ही मान्यता भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाला मिळालेला जागतिक सन्मान मानला जातो. UNESCO च्या या निर्णयामुळे योगाचा भारतीय उगम आणि त्याचे जागतिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

विदेशी अभ्यासकांनीही योगाचा सखोल अभ्यास केला आहे. एलिझाबेथ डी मिशेलिस, जोसेफ ऑल्टर, मार्क सिंगल्टन आणि सारा स्ट्रॉस यांसारख्या संशोधकांनी योगाच्या इतिहास, तत्त्वज्ञान आणि जागतिक प्रसाराचा अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनातून योगाचा उगम भारतीय ज्ञानपरंपरेत झाल्याचे स्पष्ट होते. आधुनिक जगामध्ये योगाचे विविध स्वरूप विकसित झाले असले तरी त्याची मूलभूत तत्त्वे भारतीय तत्त्वज्ञानामध्येच रुजलेली आहेत, यावर हे अभ्यासक भर देतात.

आजच्या धकाधकीच्या आणि



# योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते

मंत्रि ना.पंकजाताई मुंडे व मा. खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. ताणतणावमुक्त व आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमित योगाभ्यास करणे काळाची

गरज आहे. योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, तालुका परळी वैजनाथ यांच्या वतीने मौजे नंदनंज

येथील बोरणा प्रकल्प परिसरात पाण्यातून योगसाधना करत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि मा. खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात **पान 3 वर**

# स्मार्ट मीटरसाठी सक्ती करू नका; अधिकाऱ्यांना निवेदन

ग्राहकांचे आर्थिक मानसिक शोषण व लूट न होण्यासाठी सदर पूर्वसूचनेने संदेशानुसार स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी मागणी



अंबाजोगाई : विभागामध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची भीती महावितरणच्या वतीने दाखवण्यात येत आहे तथा व्हाट्सअप वर महावितरणकडून मेसेज टाकून ग्राहकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे आज सर्वपक्षीयांच्या वतीने कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले. विद्युत वितरण कंपनी मार्फत स्मार्ट मीटर बसवण्यासंबंधी ग्राहकांना किंवा व्हाट्सअप वर तसेच मोबाईलवर पूर्वसूचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांचे पूर्वीचे मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर नवीन मीटर बसवण्यात आले आहेत त्या विद्युत स्मार्ट मीटरमुळे **पान 3 वर**

# मन स्वाथ्यासाठी योग हेच सर्वोत्तम साधन - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर परिषदेच्या वतीने आयोजित योगाभ्यास व योगासन स्पर्धला उत्स्फूर्त प्रतिसाद




परळी वैजनाथ दि. 21। प्रतिनिधी --- शरीरासह मन आणि आत्मा आपण योगाने सुदृढ करू शकतो. मनाला देखील व्यायामाची गरज आहे आणि त्यासाठी योग हे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग

दिनािमित्त नगर परिषदेच्या वतीने आयोजित योगाभ्यास व योगासन स्पर्धला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिजामाता उद्यान येथे आयोजित योग शिबीर व योगासन स्पर्धेसाठी नागरीक, महिलांसमवेत योगाभ्यास करून नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई

# संस्कार, शिस्त आणि निरोगी जीवनाचा पाया म्हणजे योग; प्रत्येकाने योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा. - श्री दीपक तांदळे

संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात संपन्न



परळी (प्रतिनिधी) : "निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे," या संदेशाला अनुसरून श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. श्री पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे व सचिव श्री दीपक तांदळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे मंडम यांच्या मार्गदर्शनाखाली या

विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिभेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे, असे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी **पान 3 वर**

# भोगलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

# समाजकल्याण आयुक्त सौ.दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांनी केले फड कुटुंबियांचे सांत्वन



पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या सूचनेनुसार उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो तसेच **पान 3 वर**

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कन्हैरवाडी येथील वसंत (बापू) मारोतीराव फड यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच समाजकल्याण आयुक्त, पुणे विभाग सौ.दीपाताई विश्वास मुधोळ-मुंडे (IAS) यांनी फड कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. परळी तालुक्यातील मौजे कन्हैरवाडी येथील वसंत (बापू) मारोतीराव फड यांचे दुःख

निधन झाले. त्यांनी कन्हैरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा अंबाजोगाई दुध महासंघाचे माजी सदस्य होते. कन्हैरवाडी येथील विविध कामात तसेच विविध सामाजिक कार्यात त्यांनी खूप योगदान दिले आहे. तसेच ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. ते सर्वश्री सुपरिचित होते. अनेक सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. कै. वसंत (बापू) फड हे शांत, मनमिळावू व सर्वांशी आत्मवीर्येने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे फड कुटुंबासह संपूर्ण कन्हैरवाडी परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. **पान 3 वर**

# विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शारदानगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



परळी वैजनाथ/प्रतिनिधी :विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शारदानगर, परळी वैजनाथ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर योग प्रशिक्षक श्री. शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा

# विमला माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

# महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळा संपन्न



गेवराई ( प्रविण कुलथे ) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत गेवराई येथील विमला माध्यमिक विद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेतील मुला मुलींनी वेगवेगळी योगासने करून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व विविध उपक्रम **पान 3 वर**

परळी वार्ताहर । येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून "योगा फॉर हेल्थ" या संकल्पनेला अनुसरून योगासनवर्गाचे आयोजन राष्ट्रीय सेवायोजन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या योगदिनाच्या सोहळ्यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख व संस्थेच्या संचालिका मा. छायाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई **पान 3 वर**

# किल्ले धारूर नगरीमध्ये उपआयुक्तांचा सत्कार



किल्ले धारूर प्रतिनिधि: बाबुराव तिडके बीड जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय करून शेतकऱ्यांना आणि गोरगरीब मजुरांना व्यवसाय करण्याची संधी सरकारी योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. राजेश्वर कदम साहेब आणि डॉ. रमण देशपांडे किल्ले धारूर येथे आले आस्ता तालुक्यामध्ये नावलौकिक आसलेले युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते

# अभिन्नव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा .



परळी प्रतिनिधी .ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरु चौक परळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जवडे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड आणि संस्थेचे कार्यवाहक तथा शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहज योग कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात आला व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती ची पूजन उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर **पान 3 वर**

# केज महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार ! खेड्यात दिवसभर वीज पुरवठा खंडीत, शासकीय कार्यालये ठप्प !



केज प्रतिनिधी/रोहन गलांडे केज महावितरण कार्यालयाच्या दिसाळ आणि गलथान कारभारा मुळे केज तालुक्यातील दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होतो. ऐन कामकाजाच्या दिवशी वीज खंडित झाल्याने केज तालुक्यातील मुख्य शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होतात, तर दुसरीकडे नागरिकांच्या तक्रारी एकप्यासाठी असलेला तक्रार निवारण विभागा चा फोनच दिवसभर 'स्विच ऑफ' असल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय कार्यालयांना फटका, नागरिक हेराण केज शहरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. वीज कधी येईल, **पान 3 वर**

# नवगण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



परळी : नवगण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. चौधरी यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी **पान 3 वर**